

December 24, 2018

Oriental Aromatics

To
The Manager -Corporate Service Dept.
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Scrip Id: OAL
Scrip Code: 500078

Sub: Submission of Copies of Newspaper Advertisement, intimating the dispatch of New Share Certificates

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47(3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby wish to inform you that the Company has on Saturday, December 22, 2018 released advertisement in English Newspaper – Financial Express and Vernacular Newspaper – Loksatta about having completed the dispatch of New Share certificates as on 21st December 2018 to the eligible members whose names appeared on the register of members as on the record date i.e. Friday, 14th December 2018 at their registered addresses available with the Company / Registrar and Transfer Agent, issued in respect of:

- Sub-divided Equity shares (Sub-division of equity shares of face value of Rs. 10/- each into equity shares of face value of Rs. 5/- each) and
- Bonus shares (Issue of 1 (one) fully paid bonus equity share of the face value of Rs. 5/- each for 1 (one) equity share of the face value of Rs. 5/- each)

Members holding shares in Demat form have also been given the credit of their entitlement of Sub-divided Equity shares as well as Bonus shares in their beneficiary account with their respective Depository Participants.

The copies of the Newspaper advertisement are enclosed herewith for your kind perusal. You are requested to take the above information on your records.

Thanking you.

For Oriental Aromatics Limited


Kiranpreet Gill

Company Secretary & Compliance Officer



Oriental Aromatics Ltd.

(Formerly Camphor and Allied Products Limited)

Registered Office 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Fort, Mumbai 400 001, India.

T +91-22-66556000 / 43214000 **F** +91-22-66556099 **E** oa@orientalaromatics.com **CIN** L17299MH1972PLC285731

www.orientalaromatics.com

● INSOLVENCY PROCESS Vision India Fund to acquire Deccan Chronicle for ₹400 cr

BY MAHALAKSHMI
Hyderabad, December 21

THE INSOLVENCY PROCEEDINGS of debt-ridden Deccan Chronicle Holdings (DCHL) finally found a new management with the acceptance of the revised proposal put forth by Vision India Fund for ₹400 crore. The committee of creditors (CoC), which completed the voting process on Friday, approved the resolution proposal submitted by Vision India Fund, part of the Srei group, for a consideration of around ₹400 crore.



Canara Bank, one of the major lenders to the media house, knocked on the NCLT doors in May 2017, seeking insolvency proceedings after DCHL defaulted on its loan

Sources in the know said that the majority of amount will go to the financial creditors, including banks and other financial institutions. Srei Infrastructure Finance acted as security creditor and Vision India Fund emerged as the highest bidder for DCHL.

The Hyderabad-based media house which publishes Deccan Chronicle, Andhra Bhoomi and others, was in the Corporate Insolvency Resolution Process (CIRP). About 35 creditors were recognised as certified lenders by Mamta Binani, the (IRP) appointed by

the National Company Law Tribunal (NCLT), Hyderabad, for the insolvency resolution process, and were requested to vote for the resolution plan prepared by the IRP. Canara Bank, one of the major lenders to the media house, knocked on the NCLT's doors in May 2017, seeking insolvency proceedings against DCHL under IBC as it defaulted on its loan. Earlier, it lodged a complaint with CBI against the DCHL promoters. NCLT kicked off insolvency proceedings against DCHL under Section 7 of the IBC in July 2017 and set a 270-day deadline for completion of the process. The deadline was later extended by another 87 days to 357 days. DCHL carries a total debt of over ₹7,500 crore on its books.

ORIENTAL AROMATICS LIMITED (Formerly Camphor and Allied Products Limited) CIN: L17299MH1972PLC285731

Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Fort, Mumbai-400001
Tel.: 91-22-43214000 F: 91-22-43214099
E: cs@orientalaromatics.com website: www.camphor-allied.com

NOTICE

We are pleased to inform our members that the Company has completed the dispatch of New Share Certificates, as on 21st December 2018, to the eligible members whose names appeared on the register of members as on the record date i.e. Friday, 14th December 2018 at their registered addresses available with the Company / Registrar and Transfer Agent, issued in respect of:

- Sub-divided Equity shares (Sub-division of equity shares of face value of Rs. 10/- each into equity shares of face value of Rs. 5/- each) and
- Bonus shares (Issue of 1 (one) fully paid bonus equity share of the face value of Rs. 5/- each for 1 (one) equity share of the face value of Rs. 5/- each) Members holding shares in Demat form have also been given the credit of their entitlement of Sub-divided Equity shares as well as Bonus shares in their beneficiary account with their respective Depository Participants as on 21st December 2018.

The old share certificates having face value of Rs. 10/- each shall be considered as invalid consequent to issuance of afore-mentioned new share certificates. Therefore, we request you to either deliver those old share certificates with Company / RTA or destroy at your end to avoid any fraudulent or misuse of such share certificates.

If the members holding shares in physical form, do not receive the New share certificates as stated above, within fifteen (15) days of the Notice, they may please contact Company's Registrar and Share Transfer Agent: Sharex Dynamic (India) Pvt. Ltd., Unit No. 1, Luthra Industrial Premises, Safed Pool, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai-400072, Contact No. 022-28515606/5644, email id: sharexindia@vsnl.com or may contact Kiranpreet Gill, Company Secretary and Compliance Officer of the Company, at Oriental Aromatics Limited, 133, Jehangir Building, 2nd floor, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001, Contact No. 022-43214000, e-mail at cs@orientalaromatics.com.

Date: 21/12/2018
Place: Mumbai

For Oriental Aromatics Limited
Sd/-
Kiranpreet Gill
Company Secretary & Compliance officer



LIC Mutual Fund Asset Management Limited
(Investment Managers to LIC Mutual Fund)
CIN No: U67190MH1994PLC077858

Registered Office: Industrial Assurance Bldg; 4th Floor, Opp. Churchgate Station, Mumbai - 400 020.
Tel.No.: 022-66016000, Toll Free No.: 1800 258 5678, Fax No.: 022-22835606
Email: service@licmf.com • Website: www.licmf.com

NOTICE-CUM-ADDENDUM No. 24 of 2018-2019

CHANGE IN THE NAME OF REGISTRAR AND TRANSFER AGENT TO THE SCHEMES OF LIC MUTUAL FUND

Investors are requested to note that the name of the Registrar & Transfer Agent to the schemes of LIC Mutual Fund has changed from "Karvy Computershare Private Limited" to "Karvy Fintech Private Limited" pursuant to the composite scheme of arrangement and amalgamation, Karvy Computershare Private Limited has been amalgamated with Karvy Fintech Private Limited by an order of the National Company Law Tribunal, Hyderabad dated October 23, 2018 and the said amalgamation was effective November 17, 2018.

Accordingly, all references to the name of Registrar and Transfer Agent in the Scheme Information Document ('SID'), Key Information memorandum ('KIM') of all the Schemes of the Fund and Statement of Additional Information ('SAI') of the Fund stands replaced suitably to reflect the change as stated above.

All other terms and conditions of the Scheme(s) remain unchanged. This addendum forms an integral part of the SID/KIM of the Scheme(s) and SAI of the Fund as amended from time to time.

Investors are requested to kindly take note of the above.

For LIC MUTUAL FUND ASSET MANAGEMENT LIMITED
Sd/-
Authorised Signatory
Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com,
Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-Addendum to the Statement of Additional Information (SAI) of ICICI Prudential Mutual Fund (the Fund)

Notice is hereby given that Mr. Madhavan Nair Gopinath (DIN - 00396196) ceases to be the Director on the Board of ICICI Prudential Trust Limited with effect from December 15, 2018. Accordingly, the reference to Mr. Madhavan Nair Gopinath under the section "Details of Trustee Directors" in SAI stands deleted.

This Notice-cum-addendum forms an integral part of SAI of the Fund.

All other provisions of the SAI except as specifically mentioned herein above remains unchanged.

For ICICI Prudential Asset Management Company Limited
Place: Mumbai
Date : December 21, 2018
No. 019/12/2018
Sd/-
Authorised Signatory

CALL MTNL/BSNL: 1800 222 999 • Others: 1800 200 6666 • Or, apply Online at www.icicipruamc.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number with us to support paper-less communications.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

BOI AXA Mutual Fund

(Investment Manager: BOI AXA Investment Managers Private Limited)

Registered Office: B/204, Tower 1, Peninsula Corporate Park,
Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013
CIN: U65900MH2007FTC173079



NOTICE-CUM-ADDENDUM NO. 16/2018-19

ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT ("SID") AND KEY INFORMATION MEMORANDUM ("KIM") OF VARIOUS SCHEMES OF BOI AXA MUTUAL FUND ("THE FUND")

Introduction of BOI AXA SIP shield facility for various Schemes of BOI AXA Mutual Fund:

Investors are requested to note that a new facility called as BOI AXA SIP Shield will be introduced under BOI AXA Mid & Small Cap Equity & Debt Fund, BOI AXA Manufacturing & Infrastructure Fund, BOI AXA Equity Debt Rebalancer Fund and BOI AXA Small Cap Fund, with effect from January 1, 2019. Additionally, the existing provisions of BOI AXA SIP Shield under BOI AXA Large & Mid Cap Equity Fund and BOI AXA Tax Advantage Fund shall be replaced with below mentioned provisions with effect from January 1, 2019.

Salient features of the SIP Shield facility are as follows:

- BOI AXA SIP Shield is an add-on, optional facility available for BOI AXA Mid & Small Cap Equity & Debt Fund, BOI AXA Manufacturing & Infrastructure Fund, BOI AXA Equity Debt Rebalancer Fund, BOI AXA Small Cap Fund, BOI AXA Large & Mid Cap Equity Fund and BOI AXA Tax Advantage Fund.
- The minimum SIP tenure for availing BOI AXA SIP Shield facility is 3 years.
- Minimum SIP application amount is ₹ 1,500/- and in multiples of ₹ 100/- thereafter.
- Basic Eligibility criteria:
 - The AMC may provide a Group Life Insurance Cover to all Resident Individual/NRI applicants and fund the premium towards such cover.
 - Non-individuals as well as Citizens/Residents of USA/Canada/and Persons not of Indian Origin/Sole Proprietorship will not be covered under the SIP Shield Facility.
 - The SIP Shield Facility will be available for individuals with a minimum age of 18 years and maximum age of 54 years as on last birthday.
 - Only the First/Sole unit holder will be covered under the insurance.
 - No insurance cover will be provided for the second/third unit holder.
- For the purpose of availing insurance cover the eligibility of the applicant is that he/she is in good health.
- The insurance cover will commence from the date of first allotment of units under SIP Shield.

लावली. त्याचवेळी या निर्णयाला आव्हान देता यावे यासाठी न्यायालयाने त्यांना अटके पासून तीन आठवड्यांचे संरक्षण दिले आहे. आपण कुठल्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नाही. तसेच आपल्या सामाजिक आणि आर्थिक व्यवहार उघडपणे केलेले आहे. त्यात

न्या. भूषण घमाधिकारी आणि न्या. सारंगकोतवाल यांच्या खंडपीठाने ही निर्णयदिला. तेलतुंबडे यांच्याविरोधात सकृतदर्शनी पुरावे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्याची संधी मिळायला हवी, असे न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावताना नमूद केले.

सही/
सहयोगी अधिष्ठाता
कृषि महाविद्यालय, दापोली

डॉ.जी.आय.पी.आर २०१८/२०१९/५१९०



मध्य रेल्वे
www.cr.indianrailways.gov.in

centralrailwayindia Central_Railway

673

उच्चल भविष्यासाठी कार्यरत

HOME DEPARTMENT (PORTS & TRANSPORT)
MAHARASHTRA MARITIME BOARD
Indian Mercantile Chambers, 3rd Floor,
14 Ramjibhai Kaman Marg, Ballard Estate, Mumbai-400 001.
Tel: 022-22658375, Fax: 022-22614331
Website: https://mahammmb.maharashtra.gov.in



गृह विभाग (बंदरे व परिवहन)
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड

इंडियन मर्कण्टाइल चॅम्बर्स, ३रा मजला, १४ रामजीभाई कमान मार्ग, बॅलार्ड ईस्टेट, मुंबई - ४०० ००१.
दूरध्वनी क्र.: ०२२-२२६५८३७५, फॅक्स क्र.: ०२२-२२६१४३३१

Website: https://mahammmb.maharashtra.gov.in Email: ceombomb@gmail.com

Selection of Contractor for Supply, Transport, Deliver and Commissioning of Passenger Ferry Vessel (within port limits) in Maharashtra, India

Selection of Contractor for Supply, Transport, Deliver and Commissioning of Passenger Ferry Vessel (along the Coast of Maharashtra) in Maharashtra, India

Online Tenders (e-Tender) for the above project are invited by the Maharashtra Maritime Board on Tender Information System Portal <http://mahatenders.gov.in> from suitable bidders having required eligibility specified in the Request for Proposal (RFP) document.

The details can be viewed online and downloaded directly from Government of Maharashtra e-Tendering portal <http://mahatenders.gov.in> from 20th December 2018 onwards. RFP can also be viewed on MMB website mahammmb.maharashtra.gov.in

Date: 21st December 2018
Place: Mumbai

Sd/-
Chief Executive Officer
Maharashtra Maritime Board, Mumbai

Online Tenders (e-Tender) for the above project are invited by the Maharashtra Maritime Board on Tender Information System Portal <http://mahatenders.gov.in> from suitable bidders having required eligibility specified in the Request for Proposal (RFP) document.

The details can be viewed online and downloaded directly from Government of Maharashtra e-Tendering portal <http://mahatenders.gov.in> from 20th December 2018 onwards. RFP can also be viewed on MMB website mahammmb.maharashtra.gov.in

Date: 21st December 2018
Place: Mumbai

Sd/-
Chief Executive Officer
Maharashtra Maritime Board, Mumbai

ओरिएण्टल अॅरोमॅटिक्स लिमिटेड
(पूर्वीची चॅम्फोर अॅण्ड अलाइड प्रोडक्ट्स लिमिटेड)
सीआयएन : एल १७२९९९ एम एच १९७२ पीएलसी २८५७३९
नोंदणीकृत कार्यालय : १३३ जहांगीर बिल्डिंग, दुसरा मजला, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई-४००००१
टेलि : ९१-२२-४३२१४०००, फॅक्स : ९१-२२-४३२१४०९९
ईमेल : cs@orientalaromatics.com वेबसाइट : www.camphor-allied.com

सूचना

आम्हांस आमच्या सदस्यांना कळविण्यास आनंद होत आहे की, खालील भागांच्या निर्गमनाकरिता कंपनीने पात्र सदस्यांना, ज्यांची नावे अभिलेख तारीख म्हणजेच शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८ रोजी प्रमाणे सदस्यांच्या नोंदवहीत आहेत, कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजन्टकडे उपलब्ध असलेल्या त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर नवीन भाग प्रमाणपत्रे पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे :

ए) उपविभाजित समन्याय भाग (प्रत्येकी रु. ५ च्या दर्शित मूल्याच्या समन्याय भागांमध्ये प्रत्येकी रु. १०/- च्या दर्शित मूल्याच्या समन्याय भागांचे उप-विभाजन) आणि

बी) बोनस शेअर्स (प्रत्येकी रु. ५ च्या दर्शित मूल्याच्या १ (एक) समन्याय भागाकरिता प्रत्येकी रु. ५/- च्या दर्शित मूल्याच्या संपूर्ण प्रदान केलेल्या १ (एक) बोनस समन्याय भागाचे निर्गमन). ज्या सदस्यांकडे डिमेंट स्वरूपात भाग आहेत त्यांना सुद्धा

२१ डिसेंबर, २०१८ रोजी प्रमाणे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे असलेल्या त्यांच्या लाभधिकारी खात्यात उप-विभाजित समन्याय भाग तसेच बोनस शेअर्सकरिता सुद्धा त्यांना हक्क दिले आहेत.

प्रत्येकी रु. १०/- चे दर्शित मूल्य असलेल्या जुन्या भाग प्रमाणपत्रांचा सुद्धा पूर्वोक्त नवीन भाग प्रमाणपत्रांच्या निर्गमनाकरिता तद्दन्तर अवैध म्हणून विचार केला जाईल. त्यामुळे, आम्ही तुम्हांस विनंती करतो की, सदर प्रमाणपत्रांचा गैरवापर किंवा त्यापासून कोणतीही फसवणूक टाळण्याकरिता कंपनी/आरटीएकडे जुनी प्रमाणपत्रे पाठवून घावीत किंवा तुम्ही तुमच्यारोतीने ती नाश करावीत.

प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांना वर नमूद केल्यानुसार नवीन भाग प्रमाणपत्रे मिळाली नाहीत तर सूचनेच्या पंधरा (१५) दिवसांच्या आत ते कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजन्ट : शेरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रा. लि. स. युनिट नं. १, लुध्रा इंडस्ट्रियल प्रिमायसेस, सफेद पूल, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू.), मुंबई-४०००७२, संपर्क क्र.: ०२२-२८५१५६०६/५६४४४, ईमेल आयडी : sharexindia@vsnl.com किंवा किरणप्रीत गिल, कंपनी सचिव व कंपनीचे अनुपालन अधिकारी, ओरिएण्टल अॅरोमॅटिक्स लिमिटेड, १३३, जहांगीर बिल्डिंग, दुसरा मजला, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१, संपर्क क्र.: ०२२-४३२१४०००, ईमेल आयडी : cs@orientalaromatics.com येथे संपर्क साधू शकतील.

ओरिएण्टल अॅरोमॅटिक्स लिमिटेडकरिता स्वाक्षरी/- किरणप्रीत गिल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

तारीख : २१.१२.२०१८
स्थळ : मुंबई



क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र
कर्मचारी राज्य विमा निगम

पंचदीप भवन, १०८, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३.
टेलि. क्र. : ०२२-६१२०९७५५/६०, फॅक्स : ०२२-२४९२ १७०१

ई-मेल : rd-maharashtra@esic.nic.in वेबसाइट : www.esicmaharashtra.gov.in

निर्देशक जाहिरात
वॉक-इन-इन्टरव्ह्यू

ईएसआयसी क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे कंत्राटी तत्वावर क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्रकरिता ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल), ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल) यांच्या नियुक्तीकरिता

निवृत्त झालेले इंजिनीअर (स्वायत्त संस्था, पीएसयू इ. सारख्या सरकारी विभाग/ निमसरकारी विभागाकडील) जे महाराष्ट्रातील खालील पदांकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्त होण्यास इच्छुक आहेत ते खाली नमूद केलेल्या पदांकरिता २७ डिसेंबर, २०१८ रोजी स. ११.०० वा. त्यांचे वय, शैक्षणिक अर्हता व प्रमाण लेखांच्या मूळ प्रती व फोटो कॉपीजच्या संचासह क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे वॉक-इन-इन्टरव्ह्यू करिता उपस्थित राहू शकतील.

अ.क्र.	पदाचे नाव	पदांची संख्या
१	ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल)	७
२	ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल)	४
३	असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल)	३
४	एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल)	१

सविस्तर माहितीकरिता कृपया www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

स्वाक्षरी/-
(अतिरिक्त आयुक्त व प्रादेशिक संचालक)

डिप्टी सी २३११९/११/००३२/१८९९

aforementioned order. All the Respondents to the said Review Petition including M/s. Concrete Builders have been served with the same.

Our client understands that despite all above, said M/s. Concrete Builders have registered the above described project under the provision of Maharashtra Real Estate (Regulation and Development) Act, 2016.

The Public is hereby put to notice that if anybody/person enter into/has any transaction /dealing with M/s. Concrete Builders in respect of the Said property and/or any of the proposed flats or units of/in the proposed salable building to be constructed at the Said property, he/she/they will be doing so at his/her/their risk and such transaction/ dealing will not be binding upon our client.

Mumbai dated this 22nd day of December, 2018.
Dharam & Co.
Advocates
104, Vardhaman Chambers,
17, Cawasji Patel Street, Fort, Mumbai 400 001.



कॅथलिक सीरियन बँक
दी कॅथलिक सीरियन बँक लि.

(नोंदणीकृत कार्यालय : त्रिपुर)

झोनल ऑफिस, जॉली मेकर्स चेम्बर्स II, ४था मजला, विनय के शाह मार्ग, नरिमनपॉइंट, मुंबई-२१, फोन : ०२२-२२८२१६३६, ई-मेल : mumbaizone@csb.co.in
सीआयएन : यू६५११९१केएल११२० पीएलसी ०००७५

ताबा सूचना
(स्थायर मालमत्तेसाठी) [नियम ८(१)]

ज्याअर्थी, दी कॅथलिक सीरियन बँक लिमिटेड, झोनल ऑफिस, मुंबई यांचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वक्षरीकरांनी दी सिक््युरिटीयजेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असिस्ट्स अॅण्ड एन्कोर्समेंट ऑफ सिक््युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ नुसार आणि दी सिक््युरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) कलम २००२ च्या नियम ३ सोबत वाचावयाच्या कलम १३(१२) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करताना २७.०७.२०१८ दिनांकित डिमाण्ड नोटिस निर्गमित करून कर्जदार मेसर्स प्रुडाई मॅलिट फॉसिलिटीज प्रा. लि., ए९०४, पुरंदर सोसायटी, म्हाडा बिल्डिंग, महर्षी नगर, रांका हॉस्पिटलजवळ, पुणे, महाराष्ट्र-४११ ०३७ आणि हमीदार (१) श्री. रमेश सुरेश पाटील, श्री. सुरेश पाटील यांचे पुत्र, सदनिका क्र. ३०२, एबिलिडिंग, भूमापन क्र. ०८/१+२/१, नॅन्सी लेक हॉम्स, कात्रज, पुणे-सातारा रोड, पुणे (२) श्री. उमेश सुरेश पाटील, श्री. सुरेश पाटील यांचे पुत्र, सदनिका क्र. ३०३, एबिलिडिंग, भूमापन क्र. ०८/१+२/१, नॅन्सी लेक हॉम्स, कात्रज, पुणे-सातारा रोड, पुणे (३) श्री. श्याम सुरेश पाटील, सुरेश पाटील यांचा पुत्र, क्र. पी३बी२१५, गीता घर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, टकनदास कटारिया मार्ग, माहोम परिचम, मुंबई-४०० ०१६ आणि श्री. दिनेश शेठ्टी, श्री. संजीवा शेठ्टी यांचा पुत्र, ४०४/ए विंग, राजगृह को. हा. सो., जस्टिस जे.पी. रोड, ४ बंगला, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०० ०५८ यांना सूचनेमध्ये नमूद केलेल्या २१.०७.२०१८ रोजीनुसार रु. ३,८७,११,५२५/- (रुपये तीन कोटी सत्त्वारंशी लाख अकरा हजार पाचशे पंचवीस फक्त) असलेल्या रकमेची परतफेड, मासिक तत्त्वारंदाद साल १३% दराने पुढील व्याज व २२.०७.२०१८ पासून देण्याच्या संपूर्ण परतफेडीपर्यंत लागू दंडात्मक व्याज यांसह उक्त सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास फर्माविले.

कर्जदारांनी / हमीदारांनी रकमेची परतफेड न केल्यामुळे याद्वारे कर्जदारांना / हमीदारांना आणि सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, उक्त नियमांच्या नियम ८ सोबत वाचावयाच्या उक्त अधिनियमाच्या कलम १३(४) अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करताना निम्नस्वक्षरीकरांनी १९ डिसेंबर २०१८ रोजी येथील निम्न वर्णित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. मता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेबाबत अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुदीकडे कर्जदारांचे / हमीदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदाराला व हमीदारांना आणि सामान्यतः जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, येथील निम्नोर्लेखित मालमत्तेचा खरेदी - विक्री व्यवहार करू नये आणि या मालमत्तेचा कोणताही व्यवहार २१.०७.२०१८ रोजीनुसार रु. ३,८७,११,५२५/- (रुपये तीन कोटी सत्त्वारंशी लाख अकरा हजार पाचशे पंचवीस फक्त) आणि लागू पुढील व्याज व २२.०७.२०१८ पासून संपूर्ण देण्याच्या परतफेडीच्या / वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील दंडात्मक व्याज अंपिक अन्य खर्च व व्यय अशा रकमेसाठी दी कॅथलिक सीरियन बँक लिमिटेड यांच्या भारसापेक्ष राहिल.

स्थायर मालमत्तेचे वर्णन

उपनिर्ल्हा मुंबई, जिल्हा मुंबई येथील माहोम विभागातील नवीन भूमापन क्र. १५३ व सीएस नं. ६६३६ धारण करणाऱ्या लेडी हॉर्डिंग रोड, मादुंगा येथे स्थित भूखंड क्र. २१६ टीपीएस III, माहोम धारण करणाऱ्या भूखंडावरील ऑफ एल.जे. रोड, माहोम, मुंबई-४०० ०१६ येथे स्थित गीता घर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 'गीता घर' म्हणून जात इमारतीच्या १ व्या मजल्यावरील ६९० चौ. फूट विल्ट - अप क्षेत्रफळच्या श्री. श्याम सुरेश पाटील यांच्या नावावरील निवासी सदनिका क्र. ३१ असलेल्या मालमत्तेचे तारण. स्थळ : मुंबई दिनांक : १९.१२.२०१८ प्राधिकृत अधिकारी